

Otto Böhtlingk & Rudolph Roth: Sanskrit-Wörterbuch, Part 1, Petersburg 1855.

श्रीपवाह्वि patron. von उपवाह्वि gaṇa बाह्विदि zu P. 4, 1, 96.
 श्रीपभूत adj. zum Upabhr̥t-Löffel gehörig, darin befindlich u. s. w.
 KĀTJ. ÇR. 3, 3, 5, 5, 4, 28, 6, 7, 7.
 श्रीपमन्यव patron. von Upamanju gaṇa विदादि zu P. 4, 1, 104. Bein.
 des Mahāçāla Ġābāla ÇAR. Br. 10, 6, 4, 6. des Prākīnaçāla KĪHĀND. Up.
 5, 11, 1. N. eines Grammatikers Nir. 1, 1. 2, 2, 6, 11. 3, 8, 11, 18, 19. 5, 7.
 6, 30. 9, 8.
 श्रीपमिक (von उपमा) adj. zur Vergleichung dienend, Vergleichung
 bildend Nir. 3, 4. 4, 8. 7, 12, 13.
 श्रीपम्य (wie eben) n. das Verhältniss der Aehnlichkeit oder Gleich-
 heit, Gleichniß gaṇa चतुर्वर्षादि P. 5, 1, 124, Vārtt. 1. H. 1463. P. 1, 4,
 79. 4, 1, 69. 6, 2, 113. प्राणा यथात्मनो ऽभीष्टा भूतानामपि ते तथा । घात्मौ-
 पम्येन सर्वत्र दयां कुर्वति साधवः ॥ Hit. I, 10, 11. IV, 32. BHAG. 6, 32. R.
 6, 26, 38. वीत्रौपम्येन MBu. 3, 1328. Bu. c. P. 5, 1, 42. 9, 19, 28. चात्तौप-
 म्या adj. dem Sturmwind ähnlich 5, 14, 9. ञ्नौपम्य adj. wofür kein
 Gleichniß besteht, mit Nichts zu vergleichen MBu. 3, 13936. 13, 815. R.
 6, 87, 10.
 श्रीपयज्ञ adj. zu den Upajaḡ gehörig KĀTJ. ÇR. 6, 9, 7.
 श्रीपयिक (von उपाय mit Kürzung des घ्रा) adj. f. ई gaṇa विनयादि
 zu P. 5, 4, 34. zum Ziele führend, schicklich, angemessen, passend AK.
 2, 8, 1, 24. H. 743. एतत्तव महाराज पुत्रेषु तेषु चैव हि । वृत्तमौपयिकं मन्ये
 भीष्मेण सह MBu. 1, 747, 1. न चैवौपयिकी भार्या मानुषी कृपणा तव 3,
 16186. सर्वे त्रौपयिकाः कालाः कार्याणाम् 13, 204. R. 2, 34, 38. 104, 10. 5,
 22, 8. 23, 4, 14. न वैश्रयश्रौपयिकीः (sic) कथास्ता न च द्विजानां कथयति
 वीराः MBu. 1, 7184. Bu. c. P. 3, 2, 12. 4, 12, 14. 5, 14, 2. नैतदौपयिकम् —
 पत् dass MBu. 3, 360. R. 2, 53, 2. मित्रमौपयिकं कर्तुं राघवं रावण तया
 es wäre angemessen, wenn Du dir den R. zum Freunde machtest 5, 23,
 16. श्रीपायिक MBu. 3, 7019.
 श्रीपयोगिक (von उपयोग) adj. die Anwendung betreffend: स्त्रिकृपयो-
 गिकं चिकित्सितम् Suçr. 2, 174, 4.
 श्रीपर (von उपर) patron. des Daṇḍa TS. 6, 2, 9, 4.
 श्रीपरात्रिक (von उपरात्र) adj. f. घ्रा und ई gaṇa काश्यादि zu P. 4,
 2, 116.
 श्रीपराधय्य n. nom. abstr. von उपराधय gaṇa ब्राह्मणादि zu P. 5,
 1, 124.
 श्रीपरिष्ठ (von उपरिष्ठात्) adj. oben befindlich u. s. w. P. 4, 2, 104,
 Vārtt. 1, Sch.
 श्रीपरिधिक (von उपर + र्थ?) m. (näml. दण्ड) ein aus Pilu-Holz ge-
 machter Stab H. 813.
 श्रीपरिधिक (von उपरोध) m. dass. (ein im Harem gebrauchter Stab?)
 H. 815, Sch.
 श्रीपर्ल (von उपल) adj. f. ई 1) steinern: यथा भ्रवेनैपलेन निमज्जत्पुदके
 तरन् M. 4, 194. — 2) von Steinen erhoben (Abgabe) gaṇa सुपिउकादि
 zu P. 4, 3, 76.
 श्रीपवसथिक adj. zum Upavasatha bestimmt, — gehörig: कर्म ंच.
 Ça. 12, 1. Ind. St. 1, 59.
 श्रीपवसथ्य adj. dass.: अरुः At. Ba. 7, 32. ंच. Ça. 4, 1, 8. KĀTJ. ÇR. 8,
 3, 6. 18, 3, 4. 20, 3, 9.

श्रीपवस्त n. = उपवस्त, उपवास, श्रीपवस्त्र Fasten H. 842, Sch.
 श्रीपवस्तिक adj. von उपवस्ति (?) lebend gaṇa वेतनादि zu P. 4, 4, 12.
 श्रीपवस्त्र (von उपवस्त्र) n. Fasten H. 842. = उपवस्ता प्राप्तो ऽस्य
 (Fastenspeise?) KĀÇ. zu P. 5, 1, 105. Davon श्रीपवस्त्रिक n. Fastenspeise
 Cit. beim Sch. zu H. 842. — Vgl. उपवस्त, उपवास, श्रीपवस्त.
 श्रीपवस्त्र (von उपवास) adj. f. ई was in den Fasten gereicht wird, —
 zu thun ist gaṇa व्युष्टादि zu P. 5, 1, 97.
 श्रीपवासिक (wie eben) adj. f. ई für die Fasten gut gaṇa गुडादि zu P.
 4, 4, 103. die Fasten zu halten im Stande gaṇa संतापादि zu 5, 1, 101.
 श्रीपवास्य (wie eben) n. Fasten: लक्ष्मणेन यदानीतं पीत्वा वारि समा-
 क्तितः । श्रीपवास्यं तदुत्कार्षिद्वाधवः सह सीतया ॥ R. 2, 87, 18. GORR. 2, 98,
 22 liest statt dessen: तेनोपवासं काकुत्स्थश्चकार.
 श्रीपवाह्व (von उपवाह्व und dieses nom. act. von वह्व् mit उप) 1) adj.
 zum Fahren oder Reiten bestimmt: रथ R. 2, 39, 10. नाग 69, 13. श्रीपवा-
 ह्वः कुचेरस्य सार्वभौम इति श्रुतः । गजः 4, 44, 43. — 2) m. = उपवाह्व
 ein Elephant, den ein König reitet, H. 1222, Sch.
 श्रीपविन्द्वि patron. von Upavindu gaṇa बाह्विदि zu P. 4, 1, 96.
 VOP. 7, 1, 2.
 श्रीपवेश (von उपवेश) patron. des Aruṇa TS. 6, 1, 9, 2. 4, 5, 1. ÇAR.
 Br. 2, 2, 3, 20. 10, 6, 1, 1.
 श्रीपवेशिक (wie eben) adj. f. ई davon lebend, dass man sich einer
 Sache ganz hingiebt, gaṇa वेतनादि zu P. 4, 4, 12.
 श्रीपश in स्वीपश = घोष.
 श्रीपशद s. श्रीपसद.
 श्रीपशिवि patron. von Upaçiva; Name eines Grammatikers WEBBA,
 Lit. 139.
 श्रीपश्लेषिक (von उपश्लेष) adj. mit unmittelbarer Berührung verbun-
 den Stobh. K. zu P. 1, 4, 45.
 श्रीपसंक्रमण (von उपसंक्रमण) adj. f. ई was beim उपसंक्रमण gegeben wird, — zu thun
 ist gaṇa व्युष्टादि zu P. 5, 1, 97.
 श्रीपसंब्यानिक (von उपसंब्यान) adj. auf einer Hinzufügung —, Er-
 gänzung beruhend, in einer Ergänzung erwähnt P., Sch.
 श्रीपसद 1) adj. (ein Adhja oder Anuvāka) in welchem das Wort
 उपसद vorkommt gaṇa विमुक्तादि zu P. 5, 2, 61. — 2) m. Name eines
 Ekāha (v. l. श्रीपशद) KĀTJ. ÇR. 22, 10, 13. MAÇ. 3, 1 in Verz. d. B. H.
 72. Vgl. उपसद.
 श्रीपसर्गिक (von उपसर्ग) adj. f. ई 1) Widerwärtigkeiten —, störenden
 Erscheinungen u. s. w. gewachsen gaṇa संतापादि zu P. 5, 1, 101. — 2)
 hinzutretend, aus einem Anderm sich entwickelnd; von Krankheitser-
 scheinungen Suçr. 1, 127, 9. 271, 13. Nach ÇKDm. m. = संनिपातरोगवि-
 शेष mit folg. Cit. aus einem medic. Werke: कपो ऽनुलोमवतिन यदि
 पित्तानुगो भवेत् । स्वेदशैत्यादिभिर्नुष्टस्त्रा भवति मानवः ॥ प्रतिलोमः पु-
 नस्तेन स्वास्थ्यमायाति तत्तत्पणात् । श्रीपसर्गिक एवाग्न्यः संनिपात उदाहृ-
 तः ॥ Hier ist das Wort gleichfalls adj.
 श्रीपसीर्य (von उप + सीर) adj. in der Nähe eines Pfluges befindlich
 gaṇa परिमुखादि zu P. 4, 3, 58, Vārtt. 1.
 श्रीपस्थान (von उपस्थान) adj. f. ई dessen Sache das Aufwarten, Ver-
 ehren ist gaṇa कृत्रादि zu P. 4, 4, 62.